

सुधारित वेतन संरचनेच्या आधारावर सुधारित
दराने महागाई भत्ता मंजूर करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन निर्णय क्र.मभवा ११०९/ प्र.क्र.५७/सेवा-९
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक :- २८ एप्रिल २००९

निर्णय :- महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २००९ अन्वये राज्य शासकीय कर्मचा-यांना दिनांक १ जानेवारी २००६ पासून सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आली आहे. या सुधारित वेतन संरचनेवर सुधारित दराने महागाई भत्ता मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन आता असे आदेश देत आहे की, सुधारित वेतन संरचना लागू केल्यानंतर खालील नमूद केलेल्या दराने महागाई भत्ता मंजूर करण्यात यावा:-

अ.क्र.	महागाई भत्ता लागू करावयाचा दिनांक	महागाई भत्त्याचा सुधारित दर
१	१.१.२००६	निरंक
२	१.७.२००६	२%
३	१.१.२००७	६%
४	१.७.२००७	९%
५	१.१.२००८	१२%
६	१.७.२००८	१६%


२. वरीलप्रमाणे महागाई भत्ता सुधारित वेतन संरचनेत अनुज्ञेय वेतन बँड मधील वेतन व ग्रेड वेतनावर परिगणित करण्यात यावा.

३. सदर आदेश सुधारित संरचनेत वेतन अनुज्ञेय असलेल्या संस्थांमधील कर्मचा-यांना योग्य त्या फेरफारासह लागू राहतील.

४. यावर होणारा खर्च संबंधीत शासकीय कर्मचा-यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २००९०४२८१५४६२६००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.



(शि.म.म्हात्रे)
शासनाचे उप सचिव

प्रति,
राज्यपालांचे सचिव
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव

ROTA/५-११३ (४०००+५०-०५-०५) १०

[कु.भा.पा.]

उप मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
 सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक
 मंत्रालयीन सर्व विभाग
 मंत्रालयाच्या सर्व विभागाखालील विभाग प्रमुख व प्रादेशिक
 विभाग प्रमुख.
 # प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई.
 # प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.
 # सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
 # सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
 # प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय,
 मुंबई.
 # आयुक्त, राज्य माहिती आयोग, (सर्व)
 # सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई.
 # प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण,
 मुंबई/नागपूर/औरंगाबाद.
 सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई.
 सर्व विभागीय आयुक्त.
 सर्व जिल्हाधिकारी
 सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा
 महासंचालक, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड. पुणे
 महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
 महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई
 महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.
 महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर
 सिनियर रिसर्च ऑफीसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त
 मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्र.२६१, नॉर्थ ब्लॉक, नवी
 दिल्ली
 संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
 अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
 मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई
 उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई/पुणे/
 नागपूर/ औरंगाबाद/नाशिक/अमरावती.

जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब, महात्मा
 फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर.
 जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब, कोकण
 कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी.
 निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
 सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
 लेखाधिकारी, चेतन पडताळणी पथक,
 मुंबई/नागपूर/पुणे/औरंगाबाद.
 मुख्य अधिकारी, सर्व नगरपालिका
 कार्यकारी अधिकारी, कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी/देहू
 रोड/देवळाली/अहमदनगर
 कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा
 अहमदनगर
 कुलसचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
 कुलसचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला
 कुलसचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी
 कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई
 कुलसचिव, पुणे विद्यापीठ, पुणे
 कुलसचिव, नागपूर विद्यापीठ, नागपूर
 कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,
 औरंगाबाद
 कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
 कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
 कुलसचिव, अमरावती विद्यापीठ, अमरावती
 कुलसचिव, श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी महिला
 विद्यापीठ, मुंबई
 कुलसचिव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
 वित्त विभागातील सर्व कार्यासने
 निवड नस्ती, वित्त विभाग (सेवा-९)